

केंद्रिय सहाय्यातून २००६-०७ मध्ये प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात आलेल्या नामांकित निवासी शाळा योजनेसाठी राज्य योजनेतील बचतीव्वारे उपलब्ध निधी खर्च करण्यास परवानगी देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग,
शासन आदेश क्रमांक: केंपुयो-२०११/प्र.क्र.२८९/का-१२
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
दिनांक: १३ डिसेंबर, २०११

- वाचा :- १) आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांचे क्रमांक: शाआशा-२००६/प्र.क्र.१६/का-६(५), दिनांक २० ऑक्टोबर, २०११.
२) शासन निर्णय, क्रमांक: शाआशा-२००८/प्र.क्र.८१/का-१३, दिनांक २८ ऑगस्ट, २००९

प्रस्तावना :- शहरातील नामांकित शाळांमध्ये आदिवासी मुलामुलींना शिक्षण देण्यासाठी सन २००६-०७ या वर्षामध्ये विशेष केंद्रीय सहाय्य योजनेतून सुरु करण्यात आलेल्या योजनेस सन २०१०-११ पासून केंद्र शासनाकडून निधी उपलब्ध होणार नसल्याचे केंद्र शासनाने कळविले आहे. सदर योजनेतील अनुसूचित जमातीच्या मुलामुलींचे १२ वी पर्यंतचे पुढील शिक्षण पूर्ण होणे आवश्यक आहे. विशेष केंद्रीय सहाय्य योजनेतून वरीलप्रमाणे सुरु झालेल्या योजनेतील ७५० विद्यार्थी हे सन २००६-०७ या वर्षामध्ये इयत्ता ५ वी मध्ये दाखल झाले होते व चालू शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता ९ वी मध्ये शिकत आहेत. सदर विद्यार्थ्यांच्या १२ वी पर्यंतच्या पुढील शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी संदर्भ क्र.२ वरील शासन निर्णयान्वये सुरु असलेल्या राज्याच्या योजनेतून बचतीव्वारे शिल्लक असलेला निधी उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन आदेश :- विशेष केंद्रीय सहाय्यातून वरीलप्रमाणे चालू झालेल्या परंतु केंद्र शासनाकडून अनुदान बंद झालेल्या शाळांतील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या इयत्ता १२ वी पर्यंतच्या शिक्षणावरील सन २०१०-११ पासूनचा पुढील खर्च, शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्यासाठी सुरु असलेल्या राज्याच्या योजनेमधून भागविण्यासाठी या आदेशाव्वारे मान्यता देण्यात येत आहे. आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांनी उपरोक्त संदर्भ २ वरील शासन निर्णयातील सर्व अटी व शर्तीचे पालन करूनच योजनेवरील खर्च भागवावा.

२. हा शासन निर्णय राज्य शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक क्र. २०१११२१३१५६२१००१ असा आहे.

महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशांनुसार व नांवाने,

रमेशचंद्र सागर
(डॉ. रमेशचंद्र सागर)
प्रधान सचिव

प्रत,

- १) आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक.
- २) अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक / ठाणे / अमरावती / नागपूर.
- ३) महालेखापाल, मुंबई / नागपूर
- ४) सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.
- ५) जिल्हा कोषागार अधिकारी, नाशिक / अमरावती / नागपूर / ठाणे
- ६) अवर सचिव (का-१९ व १३) आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
- ७) निवड नस्ती (का-१२) आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.